



# बोर्ड प्रश्नपत्रिका : मार्च 2017

वेळ: 2 तास

एकूण गुण: 40

**सूचना:**

- आवश्यक तेथे सुबक व नामनिर्देशित आकृत्या काढा.
- सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
- विद्यार्थ्यांनी शक्यतो सलग प्रश्न लिहून अचूक उत्तरांचे मुद्दे लिहावेत.

**विभाग 'अ'**

- 1. (A) a वेगळा घटक ओळखा:** [2]
- कापूर, नवसागर, डांबरगोळी, साखर.
  - हळद, मिथिल औरंज, गुलाबाच्या पाकळ्या, बीट.
- b. योग्य जोड्या जुळवा:** [2]

संभ I		संभ II	
i.	निकटदृष्टिता	a.	डोळचातील भिंगाची अभिसरण शक्ती कमी होते.
ii.	दूरदृष्टिता	b.	डोळचातील भिंगाच्या अभिसरण व अभिसारी शक्तीत बदल होत नाही.
		c.	डोळचातील भिंगाची अभिसारी शक्ती वाढते.

- c. रिकामी जागा पूर्ण करा :** [1]  
परिपथातील परिणामी रोध वाढवण्यासाठी रोधांची जोडणी \_\_\_\_\_ करतात.

- (B) योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा:** [5]
- $\text{CaCO}_3 \xrightarrow{\Delta} \text{CaO} + \text{CO}_2 \uparrow$  ही \_\_\_\_\_ प्रकारची अभिक्रिया आहे.  
(अ) संयोग      (ब) विस्थापन      (क) दुहेरी विस्थापन      (ड) अपघटन
  - वैशिक दर्शकाचा रंग \_\_\_\_\_ असतो.  
(अ) तांबडा      (ब) निळा      (क) हिरवा      (ड) हिरवट पिवळा
  - 10 सेमी उंचीचा एक पदार्थ सपाट आरशासमोर ठेवला आहे, तर त्याच्या आरशातील प्रतिमेची उंची  
(अ) 5 सेमी      (ब) 10 सेमी      (क) 15 सेमी      (ड) 20 सेमी
  - जर वाहकाचा रोध वाढवला, तर वाहकातून जाणारी विद्युतधारा \_\_\_\_\_  
(अ) वाढते      (ब) कमी होते      (क) तेवढीच राहते      (ड) दुप्पट होते
  - चुन्याच्या निवळीतून \_\_\_\_\_ वायू जाऊ दिला, तर ती दुधी बनते.  
(अ)  $\text{H}_2$       (ब)  $\text{CO}$       (क)  $\text{CO}_2$       (ड)  $\text{SO}_2$

- 2. खालीलपैकी कोणत्याही पाच प्रश्नांची उत्तरे लिहा:** [10]
- बेकिंग सोड्याचे कोणतेही दोन उपयोग लिहा.
  - चुंबकीय बलरेषा म्हणजे काय? व्याख्या सांगून कोणतेही दोन गुणधर्म लिहा.
  - फरक लिहा : प्रसामान्य मूलद्रव्ये व संक्रामक मूलद्रव्ये.
  - पाण्याचे प्रदूषण करण्याच्या खालील घटकांचे नैसर्गिक स्रोत व मानवनिर्मित स्रोत यांचे वर्गीकरण करा:
 

a. घरगुती टाकाऊ पदार्थ	b. मृत प्राणी
c. तेलगळती	d. वणव्यामुळे तयार झालेली राख

- v. १० सेमी नाभीय अंतर असणाऱ्या अभिसारी भिंगापासून २० सेमी अंतरावर वस्तू ठेवली असता, मिळणाऱ्या प्रतिमेचे स्थान किती अंतरावर असेल?
- vi. प्रकाशाचे विकिरण म्हणजे काय?


3. खालीलपैकी कोणतेही पाच उपप्रश्न सोडवा:

[15]

- i. 'क्षरण' म्हणजे काय? तसेच गंज म्हणजे काय? ते सांगून गंजाचे रासायनिक सूत्र लिहा.
- ii. खालील तक्ता पूर्ण करा:

उपकरण	बहिर्वक भिंगाची संख्या	उपयोग
साधा सूक्ष्मदर्शी	_____	_____
संयुक्त सूक्ष्मदर्शी	_____	_____
दूरदर्शी	_____	_____

- iii. खालील दिलेल्या परिस्थितीत तुम्ही काय कराल?
  - a. वाहतूक कोंडीमध्ये खूप काळ वाहनातील वायूशी संपर्क आला.
  - b. दीर्घकाळ मोठ्ठा आवाज करणारे फटाके वाजत राहिले?
  - c. पावसाळ्याचात पिण्याचे पाणी गढूळ झाले?
- iv. खालील आकृतीला चार नावे क्या व DC मोटारीचे कोणतेही दोन उपयोग लिहा:




- v. मेडेलिंगच्या आवर्तसारणीतील कोणतेही तीन दोष लिहा.
- vi. खालील घटकांची चिन्हे काढून उपयोग लिहा.
  - a. ओलांडून जाणाऱ्या वाहक तारा
  - b. चलरोध (बदलणारा रोध)
  - c. अॅमीटर.


4. खालील कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहा :

[5]

- i. खालील आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
  - a. वरील आकृतीत किरणाचे किती बेळा अपवर्तन घडून येते?
  - b. प्रकाशकिरण हवेतून काचेच्या चिपेत शिरताना काय घडेल?
  - c. प्रकाशकिरण काचेच्या चिपेतून हवेत शिरताना काय घडेल?
  - d. किरण AB व किरण CD या किरणांना काय म्हणतात?
  - e. 'अपवर्तन' व्याख्या लिहा.



- ii. a. पदार्थाची रोधकता काढूण्याचे सूत्र मिळवा आणि S.I पद्धतीतील एकक लिहा.
- b. खालील आकृतीचे निरीक्षण करा.



जर A या कॉइलमधील विद्युतधारा बदलली, तर B या कॉइलमध्ये काही विद्युतधारा प्रवर्तित होईल का? स्पष्ट करा.



# बोर्ड प्रश्नपत्रिका : मार्च 2017

वेळ: 2 तास

एकूण गुण: 40

## सूचना:

- आवश्यक तेथे सुबक व नामनिर्देशित आकृत्या काढा.
- सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
- विद्यार्थ्यांनी शक्यतो सलग प्रश्न लिहून अचूक उत्तरांचे मुद्दे लिहावेत.

## विभाग 'ब'

### 1. (A) खालील उपग्रहांची उत्तरे लिहा:

1. रिकाम्या जागा भरून विधाने पुन्हा लिहा : [2]

- \_\_\_\_\_ मध्ये चेतासंस्था नसते.
- मातापित्याकडून संततीकडे समान प्रमाणात \_\_\_\_\_ हस्तांतरीत केले जातात.

2. खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा: [2]

- अल्केनचे सामान्य सूत्र  $C_nH_{2n+2}$  आहे.
- पिष्टमय पदार्थ ही शरीरबांधणी करणारी पोषद्रव्ये आहेत.

3. दिलेल्या दोन शब्दांमधील सहसंबंध लक्षात घेऊन तिसऱ्या शब्दापुढे योग्य संबंध दर्शवणारा शब्द लिहा : [1]

मूळ : शाकीय प्रजनन : : फूल : \_\_\_\_\_.

### (B) योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा: [5]

- i. वनस्पतीतील श्वसनक्रियेत वायूंची देवाणघेवाण \_\_\_\_\_ क्रियेने होते.

- |                  |              |
|------------------|--------------|
| (अ) परासरण       | (ब) विसरण    |
| (क) ग्लायकॉलिसिस | (ड) उच्छ्वास |

- ii. \_\_\_\_\_ पदार्थाचे पाण्यातील द्रावण हिरवे असते.

- |              |                    |
|--------------|--------------------|
| (अ) $CuSO_4$ | (ब) $FeSO_4$       |
| (क) $ZnSO_4$ | (ड) $Al_2(SO_4)_3$ |

- iii. \_\_\_\_\_ हा हायड्रोतील प्रजननाचा प्रकार आहे.

- |                   |                           |
|-------------------|---------------------------|
| (अ) मुकुलायन      | (ब) द्विविभाजन            |
| (क) बहुविध विभाजन | (ड) वरीलपैकी कोणतेही नाही |

- iv. बाह्य आवरणातून बेदाण्यात पाणी शिरण्याचा प्रक्रियेला शास्त्रीय भाषेत \_\_\_\_\_ म्हणतात.

- |             |            |
|-------------|------------|
| (अ) शोषण    | (ब) परासरण |
| (क) अधिशोषण | (ड) विसरण  |

- v. झिंक पावडर अॅसेटिक आम्लामध्ये टाकली, तर \_\_\_\_\_

- |                               |                             |
|-------------------------------|-----------------------------|
| (अ) मिश्रण गरम झाले.          | (ब) वायू बाहेर पडला.        |
| (क) मिश्रणाचा रंग पिवळा झाला. | (ड) तळाशी अवक्षेप जमा झाला. |

[10]

## 2. खालीलपैकी कोणत्याही पाच प्रश्नांची उत्तरे लिहा:

- पुढील नापनिर्देशित आकृती काढा:  
मानवी उत्सर्जन संस्था
- फरक स्पष्ट करा:  
मेंडेलची एकसंकर संतती आणि मेंडेलची द्विसंकर संतती.
- खालील क्रियांमध्ये काय घडते ते रासायनिक समीकरणाच्या साहाय्याने स्पष्ट करा:  
मॅर्नेशिअमची उष्ण पाण्याबरोबर अभिक्रिया.
- पुनर्चक्रीकरण म्हणजे काय? एक उदाहरण द्या.
- अवशेषांगे म्हणजे काय? एक उदाहरण द्या.
- थोडक्यात टिपा लिहा:  
मालिकाबंध

[15]

## 3. खालीलपैकी कोणत्याही पाच उपप्रश्नांची उत्तरे लिहा:

- खालील आकृतीतील निर्देशित भागांची (1 ते 6) नावे लिहा:



मानवी मेंदू

- पर्यावरणस्नेही तंत्रज्ञान वापरण्याची गरज स्पष्ट करा.
- IUPAC पद्धतीनुसार खालील सेद्रिय संयुगाची नावे लिहा.
  - $\text{CH}_3\text{--CH}_2\text{--CH}_2\text{--OH}$
  - $\text{HCOOH}$
  - $\text{CH}_3\text{--CH}_2\text{--CH=CH}_2$ .
- भ्रूणविज्ञान म्हणजे काय? भ्रूणविज्ञान उत्कांती संदर्भातील स्पष्टीकरणास कशी मदत करते?
- दोन प्रकारच्या चेता कोणत्या? त्यांची कार्ये लिहा.
- हिमोग्लोबीनच्या कमतरतेमुळे मानवी शरीरावर काय परिणाम होतील?

[5]

## 4. खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहा:

- वनस्पतीच्या लैगिक प्रजननाच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा:
  - वनस्पतींच्या लैगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक लिहा.
  - कुक्षी, कुक्षीवृत व अंडाशयापासून बनलेल्या भागाचे नाव लिहा.
  - स्त्रीकेसराच्या मुळाशी असणाऱ्या फुगीर भागाचे नाव लिहा.
  - फुलाच्या पुलिंग भागाचे नाव लिहा.
  - परागकणाची निर्मिती कोठे होते?
- ॲल्युमिनिअमच्या निष्कर्षणात:
  - बॉक्साइटचे संहतीकरण करण्याच्या पद्धतीचे नाव लिहा.
  - ॲल्युमिनाचे विद्युत अपघटनी क्षण होताना कॅथोडवरील अभिक्रिया लिहा.
  - क्रायोलाइटचे कार्य आणि रासायनिक सूत्र लिहा.
  - ॲल्युमिनिअम हायड्रॉक्साइडवर होणाऱ्या उष्णतेच्या परिणामाचे रासायनिक समीकरण लिहा.
  - वेळोवेळी ॲनोड बदलणे गरजेचे का असते?